

मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथील स्त्री व पुरुष पोलीस हवालदार, वाहन चालक यांच्याकरिता खोल्या तसेच वाहन धुण्याची सुविधा यासंबंधित कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

विधी व न्याय विभाग

शासन निर्णय क्रमांक: एचसीटी-५२२४/ प्र.क्र. १७७/का.४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: ०४ फेब्रुवारी, २०२५.

संदर्भ : (१) वित्त विभाग, शासन निर्णय विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम(भाग-२), दि.२०.०९.२०१९.

(२) प्रबंधक (निरीक्षणे-२), अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र. B(W) १६२६ of १९८९/(१५-III)/२४४८/५२६४९, दि. २५/१०/२०२४.

प्रस्तावना :-

मा. उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथील स्त्री व पुरुष पोलीस हवालदार, वाहन चालक यांच्याकरिता खोल्या तसेच वाहन धुण्याची सुविधा यासंबंधित कामास व त्याबाबतच्या अंदाजपत्रकीय खर्चास (सेंटेज चार्जेस वगळून) प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा प्रस्ताव उच्च न्यायालय प्रशासनाने त्यांच्या संदर्भ क्र. २ येथील दि. २५/१०/२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावानुषंगाने रु. १,५१,९३,५९०/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केले आहे. सदर अंदाजपत्रकास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. सदर कामास व त्याबाबतच्या अंदाजपत्रकीय खर्चास खंडपीठाच्या वरीष्ठतम न्यायमूर्ती यांची मान्यता प्राप्त आहे. मा. उच्च न्यायालयाच्या सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

मा. उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील स्त्री व पुरुष पोलीस हवालदार, वाहन चालक यांच्याकरिता खोल्या तसेच वाहन धुण्याची सुविधा यासंबंधित कामे करण्याकरिता येणाऱ्या रु. १,४५,६५,९९६/- (अक्षरी रूपये एक कोटी पंचेचाळीस लक्ष पासष्ट हजार नऊशे शहाण्णव फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त मान्यता प्राप्त अंदाजपत्रकीय रकमेचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :-

Name of Work :- Construction of Rooms for Male & Female Police Constable & Driver Vehicle Washing Facility near Hon. Judges Parking at Annex Building, High Court Aurangabad Bench.

Sr.No	Work detail	Amount
1	Project cost	Rs. 1,09,51,876/-
2	Contingency @ 4%	Rs. 4,38,075/-
3	GST 18%	Rs. 19,71,338/-
4	Price Escalation 10%	Rs. 10,95,188/-
5	Labour Insurance 1%	Rs. 1,09,519/-
	Grand Total	Rs. 1,45,65,996/-

३. प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करुन ई-निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविण्यात यावी व या प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगाने इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करावी.

४. याप्रित्यर्थ होणारा खर्च “मागणी क्र. जे-१, २०१४ - न्यायदान, (भारित) १०२-उच्च न्यायालये, (०३) (०१) प्रबंधक, अपील शाखा (२०१४ ००९२) (अनिवार्य) अंतर्गत २७ लहान बांधकामे” या लेखाशिर्षाखाली संबंधित वित्तीय वर्षात निधी विहित पद्धतीने अर्थसंकल्पित करुन भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/ विनियम (भाग-२), दि.२०.०९.२०१९ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-पाच, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिका परिच्छेद क्र. १३४(३) अन्वये प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०४१४५१२४३३१२ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विलास व. गायकवाड)

विधि सल्लागार-नि-सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. मुख्यमंत्री तथा मंत्री (विधि व न्याय)यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई, (ई-ऑफीसद्वारे)

महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई (ई मेलद्वारे).

प्रबंधक (निरीक्षणे-२) , अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई .

प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, औरंगाबाद.

महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र -दोन, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, औरंगाबाद.

वित्त विभाग (व्यय-५), मंत्रालय, मुंबई

विधि व न्याय विभाग (का-२३/२४), मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती.